ISO CERTIFIED 9001:2015 Regd. Office: W- 44, M.I.D.C. Phase II, Manpada Road,

Dombivli (E) Dist Thane – 421204, Maharashtra. India. : 7045592703 / 7045592706 / 7498245178 / 8291098827 : sales@indoaminesltd.com / exports@indoaminesltd.com

: www.indoaminesltd.com

CIN: L99999MH1992PLC070022

INDO AMINES LIMITED



Date: 20th February, 2024

Phone

E-mail

Website

To, To,

The Manager, Listing Department

The General Manager, Listing Department

National Stock Exchange of India Ltd. BSE Limited

Plot no. C/1G Block, Phiroze Jeejeebhoy Towers,

Bandra-Kurla Complex, Bandra (East),
Mumbai-400051

Symbol: INDOAMIN

Dalal Street,
Mumbai-400001

Script Code: 524648

Subject: Compliance under Regulation 47 & 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/ Madam,

In continuation to our submission dated February 19, 2024, regarding the Notice of Meeting of Equity Shareholders of Indo Amines Limited being conveyed as per directions provided by Hon'ble National Company Law Tribunal Mumbai Bench ('NCLT') to be held on Thursday, 21st March, 2024, we enclose herewith cutting of News Paper Advertisement published today i.e. 20th February, 2024, confirming the dispatch of the notice, in the following Newspapers:

- The Free Press (Mumbai Edition) (English)
- Navshakti (Marathi)

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

#### For Indo Amines Limited

TRIPTI MAHESH Digitally signed by TRIPTI MAHESH SHARMA Date: 2024.02.20 12:00:59

Tripti Sharma Company Secretary and Compliance Officer Membership No: - A39926

Encl. as above stated

Notice under section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (The Act)

Particulars of Mortgaged property/ (ies) (B) Name of Borrower(s) Outstanding Amount NPA(C) ( Rs.) (D) LOAN ACCOUNT NO. UNIT NO.101, 1ST & 2ND 31.12.2019 Rs.53,97,43,389/- (Rupees 000240599 FLOOR, IN THE PROJECT Fifty Three Crore Ninety 1. JUHU REAL ESTATE DEVELOPERS PRIVATE LIMITED 2. SAMUDRA DEVELOPERS KNOWN AS "MONTICELLO", BEARING CTS NO. B/870/B, KANE ROAD, BANDRA HILL Seven Lakh Forty Three Thousand Three Hundred Eighty Nine Only) as on PRIVATE LIMITED
3. DHEERAJ WADHAWAN
(GUARANTOR) NOW KNOWN AS MOUNT MARY HILL, BANDRA, SOUTH SALSETTE TALUKA, MUMBAI, 08.02.2024 alongwith pending income tax deducted at source ("TDS") for an amount of Rs.1,67,47,990/- (Rupees One Crore Sixty Seven Lakh **MAHARASHTRA** Forty Seven Thousand Nine Hundred Ninety Only)

That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as per books of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amount. Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has been classified by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of

In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabilities towards the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest, costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Ároperty mentioned in Column B above and shall also take such other actions as available to the Company in law.

Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, "A borrower can tender the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescribed

time frame, Borrower may not be entitled to redeem the property."

In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESI Act, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in the notice, without prior written consent of secured creditor

Place: MUMBAI

For Indiabulls Commercial Credit Limited Authorized Officer



INDO AMINES LIMITED

CIN:199999MH1992PLC070022

REGD. OFFICE: W-44, PHASE II, M.I.D.C., DOMBIUI (FAST), DIST. THANE - 421 204.

Tel No. 7045592703 / 7045592706 / 7498245178 / 8201008023

[Pursuant to Section 230(3) of Companies Act, 2013 and Rule 6 and 7 of the Companies (Companies Arrangements and Amalgamations) Rules, 2016]

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL.

MUMBAI BENCH, COURT - II COMPANY SCHEME APPLICATION NO. 237/MB-II OF 2023

In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013); AND

In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013read with Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016;

AND In the matter of Scheme of Merger by Amalgamation of PIOUS ENGINEERING PRIVATE LIMITED (CIN: U29200MH1996PTC101573), the Transferor Company with

INDO AMINES LIMITED (CIN: L99999MH1992PLC070022), the Transferee Company and their respective Shareholders and Creditors.

INDO AMINES LIMITED, a company incorporated under the Companies Act. 1956 having its registered office at W-44, MIDC, Phase II, MIDC, Dombivli (E), Dist. Thane - 421 204.

CIN No.-L99999MH1992PLC070022

...... Transferee Company

## NOTICE AND ADVERTISEMENT OF NOTICE OF THE MEETINGS OF EQUITY SHAREHOLDERS OF INDO

Notice is hereby given that by an order dated 08th day of January, 2024 and 14th day of February, 2024, ir the Company Scheme Application No. C.A (CAA) /237/MB-II/2023 & CA 38/2024 in C.A.(CAA/237/(MB 2023, ('Orders'), the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench, Court-II ('Hon'ble Tribunal' or 'NCLT') has directed, inter alia, that a Meeting of Equity Shareholders of the Indo Amines Limited ('Transferee Company' or Company') through video conferencing or other audio visual means for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification, the proposed arrangements embodied in the scheme of Merger by Amalgamation to be made between Pious Engineering Private limited ("Transferor Company No. 1")and with Indo Amines Limited ("Transferee Company") and their respective shareholders

**AMINES LIMITED** 

Pursuant to the Orders of NCLT, the Company is convening the meeting of equity shareholders on **Thursday**, March 21, 2024 at 11 a.m. (IST) only through VC/OAVM mode in compliance with the provisions of the Companies Act , 2013 **('Act')** read with the applicable general circulars issued by the Ministry of Corporate Affairs, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (**'SEBI Listing Regulations')**, other applicable SEBI Circulars and Secretarial Standard on General Meetings as issued by The Institute of Company Secretaries of India ('SS-2').

The Company has completed the dispatch of the aforementioned Notice dated February 14, 2024 along with (1) the Statement as required under Section(s) 102, 230 to 232 and other applicable provisions of the Act, read with Rule 6 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016, the SEBI Listing Regulations and other applicable SEBI Circulars and (2) the related Annexures to the said Notice, on Monday, February 19, 2024, only by electronic mode to those members who have already registered their e mail addresses with the Company/Depositories/Depository Participant ('DPs')/Registrar and Transfer Agent of the Company - Bigshare Services Private Limited (RTA'), and whose names appear in the Register of Members including Index of Beneficial Owners (as furnished by the Depositories) as on February 16, 2024.

A copy of the said Notice along with the Statement and related Annexures including the Scheme is made available on the website of the Company at <u>www.indoaminesltd.com</u> and on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com Additionally, the Notice is also available on the websites of the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed, i.e., BSE Limited and the National Stock Exchange of India Limited at <u>www.bseindia.com</u> and www.nseindia.com respectively, and that of SEBI at www.sebi.gov.in.

In case any Member wishes to receive a physical copy of the Notice, Statement and other accompanying documents, a request may be sent to the Company at shares@indoaminesItd.com and the Company will arrange to send the same at the registered address of the Member. Alternatively, the Member can obtain the oned documents free of charge on all working days (except Saturday, Sunday an holidays), from the Registered Office of the Company at W44, MIDC Phase II, Dombivli East, Thane 421 203, Maharashtra between Tuesday, February 20, 2024 and Wednesday, March 20, 2024 from 10:30 a.m. (IST) to

The electronic copy of the documents for inspection as mentioned in the Notice are available under 'Investors' section on the website of the Company at www.indoaminesItd.com.

As this Meeting is being held through VC/OAVM, physical attendance of Members has been dispensed with. Accordingly, the facility for appointment of proxies by the Members of the Company is not available at this

As per the directions of the Hon'ble Tribunal, Mr. Chandan Singh Juneja, Member (Technical), National Company Law Tribunal has been appointed as the Chairperson for the Meeting of Equity Shareholders of Indo Amines Limited including for any adjournments thereof.

The Scheme, if approved by the requisite majority of Equity Shareholders of the Company as per Section 230(6) of the Act read with SEBI Master Circular No. SEBI/HO/CFD/POD-2/PICIR/2023/93 dated June 20, 2023 ('SEBI Scheme Circular') and other applicable SEBI Circulars, if any, will be subject to subsequent approval of the Hon'ble Tribunal and such other approvals, permissions and sanctions from any other regulatory or statutory authority(ies) as may be deemed necessary.

Date: 20th February, 2024

Place: Dombivli, Thane.

In compliance with the provisions of the Order of NCLT and Section 108, and other applicable provisions of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended Regulation 44 and other applicable provisions of the SEBI Listing Regulations read with SEBI Scheme Circula, and other applicable SEBI Circulars, SS-2, and in accordance with the requirements prescribed by the Ministry of Corporate Affairs for holding general meetings through e-voting, the Company is providing to its Members the facility of remote e-voting prior to the Meeting and e-voting during the Meeting through the facility provided by NSDL. The detailed procedure for attending the Meeting through V/C and e-voting forms part of the Notes to the Notice of the Meeting.

Some of the important details regarding remote e-voting are provided as below:

EVEN	127888	
Cut-Off date for E-Voting	Thursday, March 14, 2024	
Commencement of remote e-voting period	Monday, March 18, 2024 at 9:00 a.m. (IST)	
End of remote e-voting period	Wednesday, March 20, 2024 at 5:00 p.m. (IST)	
princip of realing period	Troditodady, maron 20, 202 i at ordo piini (101)	

The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. The Company is also providing the facility of e-voting at the Meeting.

The voting rights of the Members will be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off Date i.e., Thursday, March 14, 2024. A person whose name is recorded in the Register of Members maintained by the Company / RTA or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-Off Date only shall be entitled to vote.

Members will be provided with the facility for e-voting during the Meeting and those who have not already cast their vote on the resolution by remote e-Voting (prior to the Meeting) will be eligible to exercise their right to vote on such resolution at the Meeting. Members who have cast their vote on resolution by remote e-Voting prior to the Meeting will also be eligible to participate at the Meeting through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution again. The e-Voting module on the day of the Meeting shall be disabled by NSDL for voting 15 minutes after the conclusion of the Meeting.

The Hon'ble Tribunal has appointed Mr. Shashank Ghaisas (Membership No. FCS F11782), or failing him, Mr. Vijay Yadav (Membership No. FCS F11990), of M/s. AVS & Associates, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer of the Company to scrutinize the remote evoting process as well as e-voting during the Meeting in a fair and transparent manner and submit a report on the votes cast to the Chairperson of the Meeting or to any person so authorized by the Chairperson, within two working days of the conclusion of the Meeting.

The results of the voting shall be displayed on the registered office of the Company as well as on the website o the Company at <u>www.indoaminesItd.com</u> and at NSDL website at <u>www.evoting.nsdl.com</u> besides being sen to BSE Limited and the National Stock Exchange of India Limited on the said date.

In case of any queries/grievances, Members may refer to the Frequently Asked Questions ('FAQs') for Shareholders and e-Voting user manual for Shareholders available in the 'Download' section o www.evoting.nsdl.com or call on 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request at evoting@nsdl.com

For, Indo Amines Limited

Chandan Singh Juneja Chairperson appointed for the Meeting of **Equity Shareholders of Indo Amines Limited** 

POSSESSION NOTICE (for immovable property)

The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 28.11.2023 calling upon the Borrower(s) ZAHID HUSSAIN BUTT, YASMIN ZAHID BUTT AND FOUR BROS MOVERS AND PACKERS PVT. LTD. to repay the

amount mentioned in the Notice being Rs. 72,51,066.15 (Rupees Seventy Two

Lakh Fifty One Thousand Sixty Six And Paise Fifteen Only) against Loan

Account No. HHLBOI00340686 as on 24.11.2023 and interest thereon within 60

days from the date of receipt of the said Notice

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the  $Borrower(s) \ and \ the \ public \ in \ general \ that \ the \ undersigned \ has \ taken \ \textbf{Symbolic}$ Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 16,02,2024

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs. 72,51,066.15 (Rupees Seventy Two Lakhs Fifty One Thousand Sixty Six And Paise Fifteen Only) as on 24.11.2023 and interest thereon

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 o the Act in respect of time available, to redeem the Secured Assets.

#### **DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**

ALL THAT PIECE OR PARCEL OF NON AGRICULTURAL LAND ADMEASURING 199.00 SQ. MTRS. I.E., 0-19-10 H.R. BEARING PLOT NO. 39, OF GUT NO 48/1A/1C AND 48/3, ALONG WITH TRENDY BUNGLOW NO. 39 HAVING CARPET AREA 110.66 SQ. MTRS. ALONGWITH 2.73 SQ. MTRS. OF BALCONY AREA (HAVING 136.07 SQ. MTRS. OF BUILT UP AREA) SITUATE AT "CRD GARDENIA", REVENUE VILLAGE VELGAON, TALUKA PALGHAR DIST. PALGHAR IN JURISDICTION OF PALGHAR WEST, THANE MAHARASHTRA-401404.

Date: 16.02.2024 Place: THANE

R.P. No. 107 OF 2021

M/S. DHUMRAKETU TEXTILES & ORS.

2. Mrs. Geetaben Bharatkumar Patel,

Sole Proprietor of M/s. Dhumrakctu Textiles

ii) 17, Shanti Vihar Society, Magob, Tal-84

All the three defendants having addresses at :

i) Plot No. 10, Jalaram Nagar-3, Society Model Town,

iii) S 21-22, Silicon Shoppers Udhana , Surat 394 211

iv) Plot No. 04, Gate No. 59, Navapada, Nandurbar-425419, Maharashtra

together with further interest and charges as per the Recovery Certificate / Decree

1. M/s. Dhumraketu Textiles

3. Mr. Girish Kantilal Patel

Parvat Patia, Surat-395010.

Taluka, Dist. Surat-394 211.

in satisfaction of the said certificate

paid to the undersigned.

No

under and to the further following conditions

Description of the Property

Navanada Dist Nandurbar Maharashtra

inadequate as to make it inadvisable to do so.

4:30 pm failing which bid shall be rejected.

The assets shall be auctioned as per the following details

Gut No. 59/1, Plot No. 1, situated at Village 15/03/2024 30,00,000/-

on 15/03/2024 between 11.00 a.m. and 4.30 p.m. at the property site.

said service provider or CH Bank by e-mail or otherwise by the said date.

A proprietary firm

BANK OF INDIA

V/S

Authorised Officer INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

REGD. A/D/DASTI/AFFIXATION/BEAT OF DRUM & PUBLICATION/NOTICE BOARD OF DRT

SALE PROCLAMATION

OFFICE OF THE RECOVERY OFFICER-I

**DEBTS RECOVERY TRIBUNAL-I, MUMBAI** 

2ND FLOOR, TELEPHONE BHAVAN, STRAND ROAD, COLABA MARKET,

COLABA, MUMBAI-400 005

PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38, 52(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS DUE TO BANK AND

FINANCIAL INSTITUTIONS ACT, 1993

Whereas Hon'ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal No. 1 Mumbai has drawn up the

And whereas the undersigned has ordered the sale of property mentioned in the Schedule below

And whereas a sum of Rs. 6,71,63,638.78 (Rupees Six Crores Seventy One Lakhs Sixty Three

Recovery Certificate in Original Application No. 320 of 2017 for recovery of Rs. 2,66,90,617.00 with interest

and cost from the Certificate Debtors and a sum of Rs. 6,71,63,638.78 (Rupees Six Crorcs Seventy One Lakhs Sixty Three Thousand Six Hundred Thirty Eight and Paisc Seventy Eight only) is recoverable

Thousand Six Hundred Thirty Eight and Paise Seventy Eight only) as on 26/10/2023 inclusive of cost

1. Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said property shall be sold

on 22/03/2024 between 02:00 PM to 03:00 P.M. (with auto extension clause in case of bid in last 5

minutes before closing, if required) by e-auction and bidding shall take place through "Online Electronic Bidding" through the website of M/s C-1 India Pvt. Ltd. https://www.bankeauctions.com

contact persons - Mr. Bhavik Pandya having his Mobile No. 8866682937, E-mail

support@bankeauction.com, For further details contact: Mr. Omprakash Choudhary, Senior

The sale will be of the property of the Certificate Debtors above named as mentioned in the schedule

below and the liabilities and claims attaching to the said property, so far as they have been ascertained, are those specified in the schedule against each lot.

The property will be put up for the sale in the lots specified in the schedule. If the amount to be realized

is satisfied by the sale of a portion of the property, the sale shall be immediately stopped with respect

to the remainder. The sale also be stopped if, before any lot is knocked down, the arrears mentioned in the said certificate, interest costs (including cost of the sale) are tendered to the officer conducting the

sale or proof is given to his satisfaction that the amount of such certificate, interest and costs have beer

No officer or other person, having any duty to perform in connection with sale, either directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the property sold. The sale shall be subject

to the conditions prescribed in Second Schedule of the Income Tax Act, 1961 and the rules made there

undersigned, but the undersigned shall not be answerable for any error, mis-statement or omission in

The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot. It shall be in the discretion of the

undersigned to decline/acceptance of the highest bid when the price offered appears so clearly

The public at large is hereby invited to bid in the said E-Auction. The online offers along with EMD as

per Lots, is payable by way of RTGS/NEFT in the Account No. 015490200000033, SARM Branch,

situated at 70-80, Mahatma Gandhi Road, Bank of India Building, Fort, Mumbai-400001, IFSC Code No: BKID0000154 of the Certificate Holder Bank at Mumbai. Attested photocopy of TAN/PAN

card and Address Proof shall be uploaded with the online offer. The offer for more than one property

shall be made separately. The last date for submission of online offers along with EMD and the other information/details is 20/03/2024 upto 4.30 p.m. The Physical inspection of the property may be taken

Intending bidder shall not be permitted to withdraw their EMD onee deposited in the aforesaid account

mentioned at Para 8 above. The refund of EMD to the unsuccessful bidder, at the close of auction, shall

arc bidding on their own behalf or on behalf of their principals. In the latter case, they shall be required to deposit their authority and in default their bids shall be rejected. In case of the company copy of

resolution passed by the board members of the company or any other document confirming representation/attorney of the company and the receipt/counter file of such deposit should reach to the

the recovery officer-1, Debt Recovery Tribunal-1, Mumbai in sealed cover on or before 20/03/2024 by

10. The copy of PAN card, Address proof and identity proof, E-mail ID, Mobile No. and declaration if they

be made only in the account number mentioned by the bidder by the concerned bank.

Date of

Inspection

5. The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the

Sd/

PUBLIC NOTICE By a duly registered Agreement for Sale dated 21st April.2006 executed by and between SSD Housing Private Limited, as the Developer and my Clients, Magnum Elastomers Private Limited, as the Purchasers, who had acquired the Unit No.4 on the Fourth Floor in "Notan Plaza" 898 Turner Road. Bandra (West) Mumbai- 400050 ("the said Office Unit") My Clients have informed me that the original Agreement for Sale along with the original stamp receipt and the original registration receipt in respect of the said Office Unit, have been lost/ misplaced while travelling and the said original documents are not traceable. A complain has been lodged by My Clients in respect thereof, with the Greater Mumbai Police. Any person/s who comes across or finds the said original documents with respect to the said Office Unit is/are requested to

deposit the said documents with me, at my address at Flat No. 20. Sunflower 233. Off Hill Road, Ganapati Lane, Bandra (West) Mumbai- 400050. Any person/s, having any claim of any demand, right, title, interest or encumbrance, if any, with respect to the said Office Unit or part thereof in any manner whatsoever is/are required to lodge his/her/ their claim, if any, with the undersigned at my address hereinabove within 14 (fourteen) days of publication of

inform the undersigned in writing and

person/s, shall be treated as waived and not binding on my Clients. Mumbai, dated this 20th day of February, 2024. Sd/-

this notice with documentary evidence

failing which, such claim/s, if any, of such

Simon M Rodricks Advocate, Bombay High Court

**EXH NO : 27** 

DATED: 13.02.2024

...CERTIFICATE HOLDER

..CERTIFICATE DEBTORS

EMD

Amount

3,00,000/-

Incremental

Bid

50,000/-

Reserve

Price

Date: 17.02.2024

Place: Palghar

Registered Office: KRM Towers, 8<sup>th</sup> Floor, Harrington Road,

**IDFC FIRST Bank Limited** 

IDFC FIRST Bank

Aditya Birla Housing Finance Limited

Authorised Office

CIN: L65110TN2014PLC097792

(erstwhile Capital First Limited and malgamated with IDFC Bank Limited)

ADITYA BIRLA HOUSING FINANCE LIMITED

APPENDIX IV [See Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002]

Possession Notice (for Immovable Property)

Whereas the undersigned being the authorized officer of Aditya Birla Housing

Finance Limited under the Securitization and Reconstruction of Financial Assets and

Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers con

erred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcemen

Rules, 2002 had issued a Demand notice dated 19-11-2022 calling upon the borrow

ers Nitvanand Ashok Tiwari and Rajani Upadhyay seeking repayment of the

amount mentioned in the notice being of Rs. 9,76,847.19/- (Rupees Nine Lakh

Seventy Six Thousand Eight Hundred Forty Seven and Nineteen Paise Only) with

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the

porrowers and to the public in general that the undersigned has taken Possession of the

property described herein below in exercise of the powers conferred on him/her under

Section 13(4) of the said Act. read with Rule 8 of the Security Interest (Enforcemen

The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with

the property and any dealings with the property will be subject to the charge of the Aditya

Birla Housing Finance Limited for an amount of Rs. 9,76,847.19/- (Rupees Nine

Lakh Seventy Six Thousand Eight Hundred Forty Seven and Nineteen Paise Only

and interest thereon. Borrowers attention is invited to the provisions of Sub-section 8 o

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All That Piece And Parcel Of Flat Bearing No. 003, In The A Wing, On Ground Floor, In Building No. 1, Admeasuring 240 Sq. Ft. (Built Up Area) I.E., 22.29 Sq. Mtrs. (Built Up

Area) In The Building Known As "Reliable Garden A.B.C.D.E.F.G Co-Operative Housing

Society Limited" In "Sai Tower" Constructed On Land Bearing Survey No. Old (335), New

(371), Hissa No. 1,3 Situated In Village Juchandra, Juchandra Station Road, Juchandra

Naigaon (East), Taluka Vasai, District Palghar, Within The Area Of Sub Registrar C

Assurances At Vasai Taluka, Thane, Maharashtra, And Bounded As:, East: Reliable

Garden Phase 02, West: Open Plot, North: Sane Guruji Marg, South: Open Plot.

Section 13 of the Act., in respect of time available, to redeem the secured assets.

in 60 days from the date of receipt of the said notice.

Rules, 2002 on this 17th Day of February of the year, 2024.

Chetpet, Chennai-600031. TEL: +91 44 4564 4000 | FAX: +91 44 4564 4022.

APPENDIX IV [Rule 8(1)]
POSSESSION NOTICE (For immovable property)

Whereas the undersigned being the Authorised Officer of the IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited and amalgamated with IDFC Bank Limited) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security nterest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 28-12-2018 calling upon the borrower, co-borrowers and guarantors 1. S & M Enterprises, 2.Mohini Pankaj Burande, 3.Pankaj Sudhakar Burande, to repay the amount mentioned in the notice being Rs. 1,94,60,030.28/-(Rupees One Crores Ninty Four Lakhs Sixty Thousand Thirty And Twenty Eight Paise Only) as on 15.03.2019 within 60 days from he date of receipt of the said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules

2002 on this 14th day of February 2024. The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the IDFC First Bank Limited (erstwhile Capital First Limited and amalgamated with IDFC Bank

Limited) for an amount of Rs. 1,94,60,030.28/- (Rupees One Crores Ninty Four Lakhs Sixty Thousand Thirty And Twenty Eight Paise Only) and interest thereon The borrower's attention is invited to provisions of sub—section (8) of section 13 of the Act

in respect of time available, to redeem the secured assets.

#### **Description of the Immovable properties**

All The Piece And Parcel Of The Property Consisting Of

. Gala No. 7 & 8, Ground Floor, Building No. 3, Sun Shine Heights, Golani Naka, Nea Waliv Phata, Vasai Road (East), Thane, Maharashtra – 401 208. 2. Flat No. 203, 2nd Floor, A Wing, Hari Darshan, Aakash Nagar, Nilemore Road

Valasopara (West), Thane, Maharashtra - 401 203 **Authorised Officer** 

Date: 14th February 2024. Place : Mumbai. Loan Account No : 11777113, 13051962 & 12593600

IDFC First Bank Limited (erstwhile Capital First Limited and amalgamated with IDFC Bank Limited

POSSESSION NOTICE (for immovable property)

Whereas,

The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act.

2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 02.07.2021 calling upon the Borrower(s) DATTU KISAN SHIRSATH, SARLA DATTUI SHIRSATH AND BHUSHAN RAJNIKANT PARASHARE to repay the amount mentioned in the Notice being Rs. 14,15,422.22 (Rupees Fourteen Lakhs Fifteen Thousand Four Hundred Twenty Two and Paise Twenty Two Only) against Loan Account No. HHLNAS00176092 as on 26.06.2021 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 15.02.2024.

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs. 14,15,422.22 (Rupees Fourteen Lakhs Fifteen Thousand Four Hundred Twenty Two and Paise Twenty Two Only) as on 26,06,2021 and interest thereon.

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

FLAT NO.16, STILT THIRD FLOOR, PARVATI HEIGHTS APARTMENT - B, PLOT NO. 16 TO 20, S. NO. 315/2B/2, PRASHANT NAGAR, NEXT TO SHREE SWAMI SAAMRTH KENDRA, B/H HILL TOP RESIDENCY PATAHRDI SHIWAR, NASHIK, MAHARASHTRA-422010.

Date: 15.02.2024 Place: NASHIK

Authorised Officer INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

Sd/-



THANE (EAST) BRANCH

Sarva Seva Samiti Trust, Shivleela House, Sadhu Baswani Road, Kopri Colony, Thane (East)-400603, Tel.: 25326037

**POSSESSION NOTICE** 

SANDEEP BHAGWAN PAWAR (Applicant)

SMITA SANDEEP PAWAR (Co-Applicant)

160/4440, GANESHDHAM CHS, SANTSHRI KHETESHWAR RD,

NAIDU COLONY, PANT NAGAR, GHATKOPAR EAST-400075 Whereas the Authorised Officer of Central Bank of India, under

Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) & in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 12/05/2023 issued under Section 13 (2) of the said Act, calling upon the borrower/s Mr. SANDEEP BHAGWAN PAWAR (Applicant) and Mrs. SMITA SANDEEP PAWAR (Co-Applicant) At 160/4440, GANESHDHAM CHS, SANTSHRI KHETESHWAR RD NAD3U COLONY PANT NAGAR, GHATKOPAR EAST-400075 to repay the aggregate amount mentioned in the said Notice being Rs. 1760715.78/- (Rupees Seventeen lakh sixty thousand seven hundred fifteen rupees and seventy eight paise only) within 60 days from the date of the said Notice.

The borrower mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower mentioned hereinabove in particular and to the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with the Rule 8 of the said Rules on this 13 Day of Feb 2024. The borrower mentioned hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Central Bank of India for an amount of Rs. 1760715.78/- (Rupees Seventeen lakh sixty thousand seven hundred fifteen rupees and seventy eight paise only) and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section (13) of the Act, in respect of the time limit available, to redeem the secured assets

**DESCRIPTION OF PROPERTY** 

Flat No. 101, S. No. 53, H. No. 3 (P), 4, Second Floor, Chaturvedi Estate, Laxmi Naravan Residency, Wing Emerald, Retibunder Rd., Vill-Kalher, Tal. Bhiwandi, Dist. Thane-421302

Date: 13/02/2024 **AUTHORISED OFFICER** Place: Thane

12. The successful bidder shall have to deposit 25% of his final bid amount after adjustment of EMD by next bank working day i.e. 4:30 pm in the-said account as per details mentioned in the Para 8 above 13. The purchaser shall deposit the balance 75% of final bid amount on or before 15th day from the date of sale of the property. If the 15th day is Sunday or other Holiday, then on the first bank working day

11. Physical copy of the originally signed Auctioned Bid Form along with KYC Documents i.e. Pan Card Address proof and identity proof, Email ID, Mobile Number and declaration shall be submitted before

after the 15th day by prescribed mode as stated in para 4 above. In addition to the above the purchaser shall also deposit poundage fee with Recovery Officer-I, DRT-I @ 2% upto Rs. 1,000/- and @ 1% of the excess of said amount of Rs. 1,000/- through DD in favour of Registrar, DRT-I, Mumbai. 14. In case of default of payment within the prescribed period, the deposit, after defraying the expenses of the sale, may, if the undersigned thinks fit, be forfeited to the Government and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or the amount deposited. The property shall be resold, after the

issue of fresh proclamation of sale. Further the purchaser shall also be liable to make good of any shortfall or difference between his final bid amount and the price for which it is subsequently sold. 15. The refund of EMD to the unsuccessful bidders at the close of auction shall be made only in the

account number mentioned by such bidder by the concerned bank.

16. The property is being sold on "AS IS WHERE IS BASIS" AND "AS IS WHAT IS BASIS". 17. The undersigned reserve the right to accept or reject any or all bids if found unreasonable or postpone the auction at any time without assigning any reason.

18. The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not answerable for any error, mis-statement or omission on this proclamation.

Sr. Description of the property to be sold Revenue Details of any other Claims, if any, which assessed upon encumbrance to with the names of the co-owners have been put forward which property is where the property belongs to the property or to the property, and any other known defaulter and any other person as any part thereof liable particulars bearing or co-owners.

Maharashtra Given under hand & Seal of the Tribunal on 13th day of February, 2024.

Village Navapada, Dist. Nandurbar



Gut No. 59/1, Plot No. 1, situated at Not available Mortgage Property

(AJEET TRIPATHI) Recovery Officer DRT-I, Mumbai

its nature and value

Not Known

# आदित्य ठाकरे हे तमाशातील पात्र शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांची टीका

ठाणे : आदित्य ठाकरे यांचा ठाण्यात कॉमेडी शो होता, यापुढे त्यांना नकाला करणे हाच एकमेव उद्योग राहणार आहे. दुसरे काहीच काम त्यांच्याकडे शिल्लक राहणार नाही. म्हणून ते तमाशा मधील एक पात्र असते, त्यांना मी नाच्या म्हणत नाही, त्या पात्राचे काम असते लोकांना हसवणे ते काम त्यांनी केले असल्याची टीका शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली आहे.

रविवारी आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातील विविध शाखांना भेटी दिल्या. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान करीत राजीनामा द्या, मी ठाण्यातून लढतो, असे थेट आव्हान दिले. त्यानंतर या संदर्भात सोमवारी

म्हस्के यांनी आदित्य यांच्यावर गंभीर टिका केली. एक पात्र असते, त्या नाच्या म्हणत नाही, त्या पात्राचे काम असते लोकांना हसवणे ते काम त्यांनी केले. पक्षाची वाताहत झालेली आहे, जे शिल्लक राहिलेले आहेत, ते देखील परतीच्या मार्गावर आहेत, त्यामुळे आधी घर सांभाळा मग आव्हान द्या असेही ते म्हणाले.

ठाण्यात त्यांनी केवळ एक नक्कल करण्यापलिकडे काहीच केले नसून तो एक कॉमेडी शो होता, अशी टिकाही त्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर बोलण्या इतके आपण तेवढे मोठे झालेला नाहीत, याचीही आठवण म्हस्के

(कंपनी कायदा, २०१३ च्या कलम २३०(३) आणि कंपनी (कंपनी, व्यवस्था आणि एकत्रीकरण) नियम, २०१६ च्या

नियम ६ आणि ७ अंतर्गत)

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणासमोर, मुंबई खंडपीठ, न्यायालय -२

कंपनी योजना अर्ज क्र. २०२३ चा २३७/एमबी-२

कंपनी कायदा, २०१३ (२०१३ चा १८);

आणि

कंपनीज (तडजोड, व्यवस्था आणि एकत्रीकरण) नियम, २०१६ सह वाचलेले कलम २३० ते २३२ आणि कंपनी

कायदा, २०१३ च्या इतर लागू तरतुर्दीच्या बाबतीत;

आणि

पीओयस इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड (सीआयएन : यू२९२००एमएच १९९६पीटीसी१०१५७३) च्या

एकत्रीकरणाद्वारे विलीनीकरणाच्या योजनेच्या बाबतीत, हस्तांतरण कंपनीसह

इंडो अमाईन्स लिमिटेड (सीआयएन : यू९९९९एमएच १९९२पीएलसी०७००२२), हस्तांतरण करणारी कंपनी आणि

त्यांचे संबंधित भागधारक आणि कर्जदार.

इंडो अमाइन्स लिमिटेडच्या इक्किटी शेअरहोल्डर्सच्या बैठकीची सूचना आणि जाहिरात

याद्वारे नोटीस देण्यात आली आहे की, सीएए (सीएए) /२३७/(एमबी) २०२३ मधील कंपनी स्कीम ॲप्लिकेशन क्र सी.ए (सीएए)

/२३७/एमबी-२/२०२३ आणि सीए ३८/२०२४ मध्ये ०८ जानेवारी २०२४ आणि १४ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या आदेशारद्वारे

,(''आदेश''), माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ, न्यायालय-२ (''माननीय न्यायाधिकरण'' किंवा

'एनसीएलटी'') यांनी, इतर गोष्टींबरोबरच, एक बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. इंडो अमाइन्स लिमिटेड (''हस्तांतरीती

**कंपनी'' किंवा कंपनी'')** च्या इक्ष्टिी शेअरहोल्डर्सना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे

विचारात घेणे आणि योग्य वाटल्यास, सुधारणेसह किंवा त्याशिवाय मंजूरी देणे, विलीनीकरणाद्वारे विलीनीकरणाच्या योजनेमध्ये मूर्त

स्वरूप असलेली प्रस्तावित व्यवस्था पीओयूएस अभियांत्रिकी प्रायव्हेट लिमिटेड (''हस्तांतरीती कंपनी नं. १'') आणि इंडो

अमाइन्स लिमिटेड (''ट्रान्सफरी कंपनी'') आणि त्यांचे संबंधित भागधारक आणि कर्जदार (''योजना'') यांच्यात केली जाईल.

एनसीएलटी च्या आदेशानुसार, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स

अँड डिस्क्लोजर रिक्वयरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ ('**'सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स''**) चे नियमन ४४, इतर लागू सेबी परिपत्रके

आणि सचिवालयांसह वाचा द इन्स्टिटयूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (''एसएस-२'') द्वारे जारी केलेल्या सर्वसाधारण

सभेचे सचीवीय मानक द्वारे जारी लागू सामान्य परिपत्रके सहवाचित कंपनी **गुरूवार, २१ मार्च २०२४** रोजी सकाळी ११ वाजता

(भा.प्र.वे.) फक्त व्हसी/ओएव्हीएम प्रणालीद्वारे कंपनी कायदा, २०१३ (''अधिनियम) च्या तरतुर्दीचे पालन करून जारी केलेली,

कंपनीने १४ फेब्रुवारी २०२४ रोजी उपरोक्त सूचना पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे, तसेच (१) कलम १०२, २३० ते २३२ आणि

कायद्याच्या इतर लागू तरतुर्दीनुसार आवश्यक असलेले विधान, कंपनीच्या नियम ६ सह वाचले आहे. (तडजोड, व्यवस्था आणि

एकत्रीकरण) नियम, २०१६, सेबी सूची विनियम आणि इतर लागू सेबी परिपत्रके आणि (२) उक्त सूचनेशी संबंधित संलग्नक,

सोमवार, १९ फेब्रुवारी २०२४ रोजी, केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ज्या सदस्यांना कंपनी/डिपॉझिटरीज/डिपॉझिटरी पार्टिसिपंट

(''डीपी'')/रजिस्द्रार आणि कंपनीचे द्वान्सफर एजंट – बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) यांच्याकडे त्यांचे ईमेल

पत्ते आधीच नोंदणीकृत आहेत आणि ज्यांची नावे लाभार्थी मालकांच्या निर्देशांकासह सदस्यांच्या नोंदणीमध्ये १६ फेब्रवारी २०२४

पर्यंत (डिपॉझिटरीजद्वारे सादर केल्यानुसार) दिसतात. निवेदनासह उक्त सूचनेची प्रत आणि योजनेसह संबंधित संलग्नक कंपनीच्या

वेबसाइटवर www.indoaminesItd.com आणि वेबसाइटवर उपलब्ध करून दिले आहेत. नॅशनल सिक्य्रिटीज डिपॉझिटरी

लिमिटेड (''एनएसडीएल'') www.evoting.nsdl.com वर याव्यतिरिक्त, नोटीस स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर देखील म्हणजे,

बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडचे अन्. www.bseindia.com आणि

www.nseindia.com वर आणि सेबी संकेतस्थळ www.sebi.gov.in वर उपलब्ध आहे जिथे कंपनीचे इक्टिी शेअर्स सूचीबद्ध

जर कोणत्याही सदस्याला सूचना, विधान आणि इतर कागदपत्रांची प्रत्यक्ष प्रत मिळवायची असेल तर कंपनीला

shares@indoaminesltd.com वर विनंती पाठवली जाऊ शकते आणि कंपनी ती कंपनीच्या नोंदणीकत पत्त्यावर पाठवण्याची

व्यवस्था करेल. सदस्य. वैकल्पिकरित्या, सदस्य उपरोक्त दस्तऐवज सर्व कामकाजाच्या दिवशी (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक

सुट्टी वगळता) कंपनीच्या डब्ल्यु ४४, एमआयडीसी फेज २, डोंबिवली पूर्व, ठाणे ४२१ २०३, महाराष्ट्र येथे मंगळवार, २० फेब्रुवारी,

२०२४ आणि बुधवार, २० मार्च, २०२४ दरम्यान, सकाळी १०:३० (भा.प्र.वे.) ते दुपारी ४:०० वा. (भा.प्र.वे.) येथील नोंदणीकृत

नोटीसमध्ये नमुद् केल्यानुसार तपासणीसाठी कागदपत्रांची इलेक्ट्रॉनिक प्रत कंपनीच्या www.indoaminesltd.com वर

सदर बैठक व्हीसी/ओएव्हीएम द्वारे आयोजित केली जात असल्याने, सदस्यांची प्रत्यक्ष उपस्थिती रह करण्यात आली आहे.

माननीय न्यायाधिकरणाच्या निर्देशांनुसार, श्री चंदन सिंग जुनेजा, सदस्य (तांत्रिक), राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण यांची इंडो

सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पीआयसीआयआर/२०२३/९३ दिनांकीत २०, २०२३ (''सेबी स्कीम सर्कुलर'') आणि

इतर लागू सेबी परिपत्रके जर असतील तर, सह वाचलेल्या कायद्याच्या कलम २३०(६) नुसार कंपनीच्या आवश्यक बहुसंख्य इक्टी

भागधारकांनी ही योजना मंजुर केली असेल, माननीय न्यायाधिकरणाच्या त्यानंतरच्या मंजुरीच्या अधीन असतील आणि इतर

कोणत्याही नियामक किंवा वैधानिक प्राधिकरणाकडून अशा इतर मंजूरी, परवानग्या आणि मंजुरीच्या अधीन असतील जे आवश्यक

एनसीएलटीच्या आदेशाच्या तरतुदी आणि कलम १०८, आणि कायद्याच्या इतर लागू तरतुर्दीचे पालन करून, कंपनी (व्यवस्थापन

आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचलेल्या, नियमन ४४ आणि सेबी सूचीच्या इतर लागू तरतुदी सेबी योजना

परिपत्रक आणि इतर लागू सेबी परिपत्रक, एसएस-२ सह वाचलेले नियम आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने ई-व्होटिंगद्वारे

सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी विहित केलेल्या आवश्यकतांनसार. कंपनी आपल्या सदस्यांना दरस्थ ई-मतदानाची

सुविधा एनएसडीएल द्वारे प्रदान केलेल्या सुविधेद्वारे प्रदान करत आहे. मीटिंगपूर्वी आणि मीटिंग दरम्यान ई-व्होटिंग. व्ही/सी आणि

रिमोट ई–व्होटिंग मॉड्यूल त्यानंतर एनएसडीएल द्वारे अक्षम केले जाईल. कंपनी मीटिंगमध्ये ई–व्होटिंगची सुविधाही उपलब्ध करून

सदस्यांचे मतदानाचे अधिकार हे गुरुवार, १४ मार्च २०२४ रोजी असलेल्या कंपनीच्या पेड-अप इक्टिी भाग भांडवलाच्या त्यांच्या

हिश्श्याच्या प्रमाणात असतील. केवळ कट-ऑफ तारखेनुसार कंपनी/आरटीए किंवा डिपॉझिटरीजद्वारे परिरक्षित केलेल्या फायदेशीर

सभेदरम्यान सदस्यांना ई-मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल आणि ज्यांनी यापूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे (सभेपूर्वी)

ठरावावर आपले मत दिलेले नाही ते बैठकीच्या ठिकाणी अशा ठरावावर मतदानाचा हक बजावण्यास पात्र असतील. ज्या सदस्यांनी

सभेपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावावर आपले मत दिले आहे ते देखील व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सभेत भाग घेण्यास पात्र असतील

परंतु त्यांना अशा ठरावावर त्यांचे मत पुन्हा देण्याचा अधिकार असणार नाही. मीटिंगच्या दिवशी ई-व्होटिंग मॉड्यूल एनएसडीएल

माननीय न्यायाधिकरणाने श्री शशांक घैसास (सदस्य क्र. एफसीएस एफ११७८२) यांची नियुक्ती केली आहे किंवा त्यांना अयशस्वी

करून, श्री विजय यादव (सदस्यत्व क्रमांक एफसीएस एफ११९९०), मे. एव्हीएस आणि असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी,

कंपनीचे छाननीकर्ता म्हणून सभेदरम्यान दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेची तसेच ई-मतदानाची छाननी निष्पक्ष आणि पारदर्शकपणे

करण्यासाठी आणि झालेल्या मतांचा अहवाल सभेच्या अध्यक्षांना किंवा सभा संपल्यापासून दोन कामकाजाच्या दिवसांत अध्यक्षांनी

अधिकृत केलेली कोणतीही व्यक्ती त्यांना सादर करणे. मतदानाचे निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयावर तसेच कंपनीच्या

www.indoaminesItd.com आणि एनएसडीएल वेबसाइट www.evoting.nsdl.com वर प्रदर्शित केले जातील आणि बीएसई

कोणत्याही शंका/तक्रारींच्या बाबतीत, सदस्य भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि

www.evoting.nsdl.com च्या ''डाउनलोड'' विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकतात

किंवा ०२२ – ४८८६ ७००० आणि ०२२ – २४९९ ७००० वर कॉल करू शकतात किंवा evoting@nsdl.com वर विनंती पाठवू

लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ला सदर तारखेला पाठवले जातील.

गुरुवार, १४ मार्च २०२४

त्यानुसार, कंपनीच्या सदस्यांद्वारे प्रॉक्सी नियुक्त करण्याची सुविधा या बैठकीत उपलब्ध नाही.

एमाईन्स लिमिटेडच्या इक्विटी भागधारकांच्या बैठकीसाठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ई-व्होर्टिगद्वारे मीटिंगला उपस्थित राहण्याची तपशीलवार प्रक्रिया सभेच्या नोटिसच्या नोट्सचा भाग आहे.

रिमोट ई-व्होटिंगबाबत काही महत्त्वाचे तपशील खाली दिले आहेत

मालकांच्या नोंदणीमध्ये ठेवलेल्या सदस्यांना मतदानाचा अधिकार असेल.

द्वारे मीटिंग संपल्यानंतर १५ मिनिटांनंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल.

ई-मतदानाची कट-ऑफ तारीख

तारीख : २० फेब्रुवारी २०२४

ठिकाण : डोंबिवली, ठाणे

दूरस्थ ई-मतदान कालावधीची सुरुवात

दूरस्थ ई-मतदान कालावधीची समाप्ती

<mark>इंडो अमाईन्स लिमिटेड ,</mark> कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत समाविष्ट केलेली कंपनी,

तिचे नोंदणीकृत कार्यालय डब्ल्यु-४४, फेज २, एम.आय.डी.सी.,

सीआयएन क्र. - यू९९९९एमएच १९९२पीएलसी०७००२२

डोंबिवली (पूर्व), जि. ठाणे - ४२१ २०४.

इक्टिी भागधारकांची बैठक आयोजित करत आहे.

कार्यालयातून विनामूल्य मिळवू शकतात.

'इनव्हेस्टर'' विभागांतर्गत उपलब्ध आहे.

मानले जाऊ शकते

र्ड-मतदान :

यांनी करुन दिली. आधी पुरषांच्या आवाजात बोला नंतर आव्हान द्या, असेही ते म्हणाले. आधी तुम्हाला खासदार शिंदे यांनी कल्याणचे आव्हान दिले आहे, ते तरी आधी स्विकारा आणि निवडणुका लागल्यावर या समोरासमोर मग बघूया आव्हान कोणाचे आहे, ते स्वतः ज्या ठिकाणी राहतात, तो मतदार संघ सोडून वरळी सारख्या सुरक्षित मतदार संघाची निवड केली. आता परत सुरक्षित मतदार संघ शोधत असल्याचीही टिका त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा मागण्याआधी तुम्ही आमदाराकीचा राजीनामा देतो सांगितले दिला राजीनामा का? असा सवालही त्यांनी केला. रविवारी झालेल्या

..... हस्तांतरण कंपनी

तीन ते चार ठिकाणांच्या कार्यक्रमात तीच तीच माणसे दिसत होत*ी.* बाहेरचे उसणे आवासन कशाला आणता. म्हस्के यांनी शिंदे यांनीच आमदारकीचे तिकीट नाकारले होते, अशी टिकाही आदीत्य यांनी केली होती. आमच्यात गैरसमज करण्याचा प्रयत्न करु नका आमच्यात भांडणे लावण्याचे काम करु नका आम्ही ते करणारही नाही असेही त्यांनी सांगितले.

### त्यावर म्हस्के यांनी प्रतिउत्तर देत आमचा आमच्या माणसावर विश्वास आहे, आमच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न करु नका, पदासाठी आम्ही शिंदे सोबत नाही. शिवसैनिकांची बाजू घेणारा, त्यांच्या मागे उभा राहणारा, बाळासाहेबांचे विचार अंगीकारलेला माणुस असल्याने आम्ही शिंदे यांच्या सोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्पोरेट कार्यालय: कुसुम हाऊस, दू. ०२२ - २६८५१५९५/ ८४५१८५४४३७/८४५१८५४४३८

फॉर्म क्र. युआरसी-२

३७४(बी) व कंपनी (नोंदणीसाठी प्राधिकृत) नियम, २०१४ च्या नियम ४(१) ला अनुसरून)

कायदा, २०१३ (ॲक्ट) च्या अनुच्छेद ३६६ च्या उप-अनुच्छेद (२) च्या तरतूदीअंतर्गत शेअर्सद्वारे मर्यादित कंपनी म्हणून मे. कुसुम स्पायसेस एक भागीदारी संस्था म्हणून कंपनी कायदा २०१३ च्या प्रकरण XXI च्या भाग १ अंतर्गत एक एलएलपी म्हणून नोंदणीकृत होण्यासाठी निबंधक सेंट्रल रजिस्टेशन सेंटर (सीआरसी), इंडियन इन्स्टीट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए) प्लॉट क्र ६, ७, ८, सेक्टर ५, आयएमटी मानेसर, जिल्हा गुरगाव, हरियाणा , पिनकोड १२२०५० येथे निबंधकाकडे एक अर्ज देण्यासाठी प्रस्तावित आहे.

२. कंपनीची मुख्य उद्दिष्टे पुढील प्रमाणे : भारतामध्ये किंवा भारताबाहेर थेट किंवा ई कॉमर्स मार्फत किंवा फ्रॅन्स्चायसी मॉडेल/नेटवर्क निर्माण करून सर्व प्रकारचे मसाले, धनिया, मिरची, हळद, गरम मसाले, मिरची पावडर, मिरची फ्लेक्स, हळदी पावडर, सर्व इतर मसाले आणि अनुषंगिक सामग्रीमध्ये व्यापार करण्यासाठी उत्पादक पॅकर्स, रिपॅकर्स, घाऊक, किरकोळ खरेदीदार, विक्रेता, आयातदार निर्यातदार, ब्रोकर, स्टॉकिस्ट, वितरक, प्रोसेसर्स चा व्यवसाय करणे.

व्यक्तीस सदर अर्जासंबंधात कोणतेही आक्षेप असल्यास त्यांना त्यांचे आक्षेप लेखी स्वरूपात कंपनीला त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठविलेल्या प्रतीसह निबंधक येथे सेंट्रल रेजीस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र. ६, ७, ८, सेक्टर ५, आयएमटी मानेसर, जिल्हा गुरगाव (हरयाणा), पिन कोड-१२२०५० येथे ह्या . सचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून एकवीस दिवसांच्या आत कळविता येतील.

दिनांकित सदर २० फेब्रुवारी, २०२४ कुसुम स्पायसेस करिता सही/ श्री. भूपेंद्र चंपकलाल दलाल

अधिकृत प्रतिनिधी) भागीदाः श्री. मोलोय सहा

कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपडा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत

विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत. कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल.



कर्ज वसुली न्यायाधिकरण - १, मुंबई

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण समोर, मुंबई खंडपीठ सी.ए. (सीएए)/२४७ (एमबी)/२०२३ शी निगडीत

सी.पी. (सीएए)/१८ (एमबी)/२०२४ कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रकरणांत

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि अन्य प्रयोज्य तरतुदी सहवाचता कंपनीज (कॉम्प्रमायजेस, ॲरेंजमेंटस अँड अमालगमेशन)

रुल्स, २०१६ च्या प्रकरणांत आणि

भाग सी साठी) च्या भांडवलाच्या कपाती आणि राखीवच्या पुनर्गठन; आणि (ii) जेडी ऑर्गोकेम लिमिटेड ("हस्तांतरिती कंपनी" योजनेच्या भाग डी साठी) सह आणि मध्ये नयसिंथ डायस्टप (इंडिया) लिमिटेड (''जेडीआयएल'' किंवा ''हस्तांतरक कंपनी १ योजनेच भाग डी साठी), जयसिंथ इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी जयसिंथ इम्पेक्स लिमिटेड अशी ज्ञात) ''जेआयपीएल'' किंवा ''हस्तांतरक कपंनी २'' योजनेच्या भाग डी साठी) आणि त्यांच्या संबंधित भागधारक धनको यांच्या (विलीनीकरणच्या मार्गे) एकत्रिकरणाच्या योजनेच्या ('योजना' किंवा 'ही योजना') प्रकरणांत

जयसिंथ इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी जयसिंथ इम्पेक्स लिमिटड अशी ज्ञात) कंपनी अधिनियम, १९५६ च्या तरतुदींन्वये स्थापित एक प्रायव्हेट

लिमिटेड कंपनी आणि जीचे नोंदणीकृत कार्यालय आहे -ई-१६, एव्हरेस्ट, ताडदेव, मुंबई-४०००३४ सीआयएन: यु२९२००एमएच१९६९पीटीसी०१४२६६

जेडी ऑर्गोंकेम लिमिटेड कंपनी अधिनियम, १९५६ च्या तरतुदींन्वये स्थापित एक पब्लिक लिमिटेड कंपनी आणि जीचे नोंदणीकृत कार्यालय आहे - ३०१, सुमेर केंद्र, पी. बी. मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०१८

> ...तीसरी याचिकाकर्ती कंपनी ... एकत्रितरित्या अशी ज्ञात

याचिकेच्या सुनावणीची सूचना

(i) जेडी ऑर्गोकेम लिमिटेड (''जेडीओएल'' किंवा ''हस्तांतरिती कंपनी'' योजनेच्या भाग सी साठी) च्या भांडवलाच्या कपाती आणि राखीवच्या पुनर्गठन; आणि (ii) जेडी ऑर्गोंकेम लिमिटेड ("हस्तांतरिती कंपनी" योजनेच्या भाग डी साठी) सह आणि मध्ये जयसिंथ डायस्टप (इंडिया) लिमिटेड ("जेडीआयएल" किंवा "हस्तांतरक कंपनी १" योजनेच भाग डी साठी), जयसिंथ इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी जयसिंथ इम्पेक्स लिमिटेड अशी ज्ञात) ''जेआयपीएल'' किंवा ''हस्तांतरक कपंनी २'' योजनेच्या भाग डी साठी) आणि त्यांच्या संबंधित भागधारक धनको यांच्या (विलीनीकरणच्या मार्गे) एकत्रिकरणाच्या योजनेच्या ('योजना' किंवा 'ही योजना') प्रकरणांत चे मंजुरीसाठी कंपनी अधिनिम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि इतर प्रयोज्य तरतुदीअंतर्गत एक संयुक्त याचिका सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ ''एनसीएलटी'') सक्षम याचिकाकर्ती कंपन्यांद्वारे सादर केले आणि ०६ फेब्रुवारी, २०२४ रोजी दिलेले तिचा आदेश मार्फत सन्माननीय एनसीएलटीद्वारे दाखल करून घेतली. उपरोक्त याचिका सन्माननीय एनसीएलटीसमोर अंतिम सुनावणीसाठी २१ मार्च,

२०२४ रोजी ठरविले आहे. सदर याचिकेला समर्थन देण्यास किंवा विरोध करण्यास कोणतीही व्यक्ती इच्छुक असल्यास त्यांनी प्राधिकृत प्रतिनिधी यांच्याकडे त्याच्या/तिच्या हेतुविषयीची सूचना त्याचा/तिचा विकलांच्या सहीने, याचिकेच्या सुनावणीसाठी निर्धारित तारखेपूर्वी किमान दोन दिवस अगोदर प्राधिकृत प्रतिनिधींकडे पोहोचले अशा बेताने पाठवावी. कोणतीही व्यक्ती याचिकेला कुठे विरोध करू इच्छिते, विरोधाची कारणे किंवा त्यांचे प्रतिज्ञापत्र अशा सूचने सोबत सादर करावे. कंपनी योजना याचिका सह सर्व निशाणीची एक प्रत ती पाहिजे असलेल्या कोणत्याही व्यक्तीस त्यासाठीच्या विहित आकारांचे प्रदान केल्यावर याचिकाकर्त्याच्या अधिकृत प्रतिनिधी कडून पुरवली जाईल.

एकत्रिकरणाच्या योजना संबंधित सर्व आवश्यक दस्तावेज संबंधित याचिकाकर्ती कंपन्यांच्या वेबसाईटस्वर सादर केले आहे.

दिनांकित सदर १९ फेब्रुवारी, २०२४ याचिकाकर्ती कंपन्यासाठी आणि च्या वतीने सही / -पराग शरदचंद्र कोठारी

याचिकाकर्ती कंपन्यांच्या अधिकृत स्वाक्षरीकार

नांदेड: शहरातील पिरबु-हान नगर भागात दोन

नांदेड शहरात

गटात किरकोळ वाद होऊन दगडफेक झाल्याची घटना सोमवारी (दि. १९) दुपारी घडली. यावेळी झालेल्या दगडफेकीत काही वाहनांचे नुकसान झाले. पोलिस अधीक्षकांनी तातडीने घटनास्थळी ताफ्यासह दाखल होत परिस्थिती आटोक्यात आणली. शहरातील वर्कशॉप भागातून सोमवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास काही तरूण दुचाकी, बुलेट घेऊन पिरबु-हान नगराकडे निघाले.

## कुसुम स्पायसेस

टी-॥, कामा इस्टेट, गोरेगाव पूर्व, मुंबई- ४०००६३, महाराष्ट्र, भारत

ईमेल: writetous@kusumspices.com वेब: www.kusumspices.com

ॲक्टच्या प्रकरण XXI च्या भाग । अंतर्गत नोंदणीकरणाकरिता जाहिरात

देणारी सूचना (कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद

१. सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी

३. संघटनेच्या मसुद्याची डाफ्टची प्रत व प्रस्तावित संघटनेच्या मसुद्याची प्रत नोंदणीकृत कार्यालय कुर्सुम हाऊस, टी-॥, कामा इस्टेट, गोरेगाव पूर्व, मुंबई- ४०००६३, महाराष्ट्र, भारत येथे तपासता येईल.

४. सूचना याद्वारे देण्यात येते की, कोणाही

(फूड्स ॲण्ड इन्स लिमिटेड चे

तळवलकर्स हेल्थक्लब्स लिमिटेड (समापनातील) च्या मत्तांच्या विक्रीकरीता किंमत ठरविणे आणि विक्री सूचना

सीआयएनः यु९३०९०एमएच२०१६पीएलसी२८०१२७ नों. का.: ८०१, महालक्ष्मी चेंबर्स, २२ भुलाभाई देसाई रोड, मुंबई-४०००२६

(इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी कोड, २०१६ अंतर्गत मत्तांची विक्री)

वारस्याची अभिव्यक्ती सादर करण्याची अंतिम तारीख/वेळ 🛘 ०५.०३.२०२४ रोजी किंवा पूर्वी सायं. ६.०० (भाप्रवे) माहीती शेअर करणे आणि भेट देण्याची अंतिम तारीख १७.०३.२०२४

इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी कोड, २०१६ (आयबीसी किंवा कोड) सहवाचता आयबीबी (**लिक्विडेशन प्रोसेस** रेग्युलेशन्स, २०१६ (**लिक्विडेशन रेग्युलेशन्स**) च्या रेग्युलेशन ३३ आणि परिशिष्ट । अंतर्गत जिम्नॅशियम इक्विपमें आणि इतर मशिनी (**मत्ता**) समाविष्ट कॉर्पोरेट कर्जदारांच्या मत्तेच्या विक्रीकरीता २८.०४.२०२२ रोजीच्या आदेश आणि जो २७.०६.२२ रोजी निम्नस्वाक्षरीकार परिसमापकांना प्राप्त झाला होता (न्यायाधिकरण आदेश) दारे सन्माननीय राष्ट्री कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई, न्यायालय-IV (न्यायनिर्णय प्राधिकरण/एनसीएफटी) द्वारे नियुक्त तळवळकर्स हेल्थक्लब्ज् लिमिटेड (**टीएचएल/कॉपॉरेट कर्जदार**) च्या निम्नस्वाक्षरीकार परिसमापकांद्वारे सर्वसामान्य जनतेल सूचना याद्वारे देण्यात येत आहे. कालील नमूद विविध ठिकाणी/पर्यायी असलेल्या कॉर्पोरेट कर्जदारांच्या मत्तेच्य खरेदीकरिता संभाव्य बोलीदार (**बोलीदार/संभाव्य बोलीदार**) कडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. मत्तेची ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'', जे काही आहे तेथे आहे'' आणि ''विना अवलंब तत्वाने'' विक्री करण्यात येईल.

पर्याय क्र.	जिम्नॅशियम इक्विपमेंट आणि इतर मशिनरी समाविष्ट मत्तेचे ठिकाण		
٧.	समृध्दी बिल्डिंग, १ ला मजला, प्लॉट क्र. ५, मिनर्व्हा लेआऊट, सीटीएस क्र. ५५१/२, गाव नाहूर,		
	मदन मोहन मालविय रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-४०० ०८०		
۶.	कार्यालय क्र. २ए, २ रा मजला, टिस्कोज् एच. क्र. ७ धारक, साकची बुलेवार्ड शॉप एरिया, मेन		
	रोड, बिस्तुपुर, जमशेदपूर, झारखंड-८३१००१		
₹.	मा लक्ष्मी प्लाझा, १ ला मजला, बसंत विहार, सदानंद चौक, हरमु, रांची, झारखंड-८३४०१२		
٧.	दुसरा मजला, बिलिएंट स्टार, प्लॉट क्र२/ई/ए, सेक्टर-ए, स्किम क्र. ५४, विजय नगर, इंदोर,		
	मध्यप्रदेश-४५२०१०		
ч.	१३/१/ए, १ ला मजला, (अक्षरा पार्क) सुरह इस्ट रोड, सी.आय.टी. रोड, जोरा पेट्रोल पंपजवळ,		
	कोलकात्ता, पश्चिम बंगाल-७०००१०		

खरेदीकरीता प्रयोज्य कायद्यानुसार योग्य प्रस्ताव किंमत सादर करून बोलीदारांकडून बोली मागवित आहेत. बोलीदारांनी सादर केलेली बोली ही मत्ता/मत्तेची श्रेणी साठी विक्रीची किंमत नाही. परिसमापक बोली प्रार

झाल्यानंतर पुर्नमुल्यांकन करतील आणि कॉपोरेट कर्जदारांच्या स्टेकहोल्डर्स कॉन्शुलेशन कमिटी (एससीसी) समो ठेवतील. एससीसीचे समाधान झाल्यानुसार त्या स्वीकृतीयोग्य राहतील. निम्नस्वाक्षरीकार परिसमापक कोणतीहं मत्ता/मत्तेच्या श्रेणीकरिता यशस्वी बोलीदार (यशस्वी बोलीदार) घोषित (एससीसी सह सल्लामसलत करून) घोषि करतील. यशस्वी बोलीदार निवडणे/घोषित करण्याचा सर्वस्वी हक्क परिसमापक/एससीसीचा राहील.

परिसमापक उच्चत्तम बोली स्वीकारण्यासाठी बांधील नाहीत आणि त्यांना उपार्जित कोणत्याही दायित्वांशिवाय आणि कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी कोणतीही किंवा सर्व मत्ता मत्तेची श्रेणी किंवा तिच्या भागाची किंमत ठरवणे आणि विक्री प्रक्रियेतून कोणतीही किंवा सर्व मत्ता/मत्तेची श्रेणी किंवा तिचा भाग काढून घेणे किंवा प्रक्रिः तहकुब/पुढे ढकलणे/रद्द करणे/सुधारणे किंवा कोणतेही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारणे किंवा नाकारणेचा सर्वस्व

बोलीदार कोणतीही मत्ता/मत्तेच्या श्रेणीसाठी योग्य प्रस्ताव किंमत सादर करू शकतात आणि त्यानंतर वरील पर्यार ठिकाणी असलेल्या मत्ता/मत्तेच्या श्रेणीकरीता स्वतंत्रपणे यशस्वी बोलीदार म्हणून घोषित झाल्यावर ती खरेदी कर शकतात. सदर मत्ता/मत्तेची श्रेणी बोलीदारांना स्वतंत्रपणे करता येईल

खऱ्याखुऱ्या तत्वावर परिसमापकांकडे उपलब्ध माहीती हे स्पष्ट करते की परिसमापकांनी कॉर्पोरेट उपलब्ध माहीती स्पष्ट करते की परिसमापकांनी कॉपोरेट कर्जदारांची मत्ता/मत्तेच्या स्थिती आणि त्या संदर्भातील तपशिलाच्य अचुकतेच्या संदर्भात कोणतेही अभिवेदन करीत नाहीत. कोष्टकातील कॉपॉरेट कर्जदारांच्या मत्ता/मत्तेच्या श्रेणीच तपशील हा परिसमापकांच्या योग्य माहिती नुसार नमूद केलेला आहे.

संभाव्य बोलीदारांना कॉर्पोरेट कर्जदार आणि त्यांची मत्ता/मत्तेच्या श्रेणीच्या संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी/तप करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कॉर्पेरेट कर्जदारों दायित्व हे इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी कोड, २०१६ च्या कलम ५३ नुसार तडजोड केले आहेत

शिल, पात्रता निकष, निरिक्षण, स्पष्टीकरण, अटी आणि शर्ती आणि इतर तपशिलाकरीता कृपया येथे लिहा<sup>त</sup>

श्री. गजेश लाभचंद जै तळवलकर्स हेल्थक्लब्स लिमिटेड चे परिसमापव दिनांक २८ एप्रिल, २०२२ रोजीच्या सन्माननीय एनसीएलटी आदेशाद्वा **आयबीबीआय नोंदणी:** आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी-०१६९७/२०१९-२०२०/१२५८८ एएफए वैधता: २२/०९/२०२४, पत्ता: सी-६०२, रेमी बिझ कोर्ट

वीरा देसाई रोड, आझाद नगर, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३

दिनांकः १९/०२/२०२४

# 🕽 बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda

पणजी शाखा आझाद मैदान समोर, पोस्ट बॉक्स क्र. २३६, पणजी, गोवा ४०३००१

कर्जदारांना सूचना (सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या पोटकलम (२) अन्वये)

श्री. संतोष प्रभाकर कांचनली, फ्लॅट क्र. एफएफ३, सदाशिव प्लाझा, विंग ए. ५वा मजला, फोंडा, उत्तर गोवा-४०३४०१.

**सौ. दिप्ती उमाकांत कांचनल्ली** (सहकर्जदार) प्लॉट क्र. १९०, परवार संकुल माधव को-ऑप. सोसा., हनुमान मंदिर समोर, चाणक्य नगर, कामतवडे शिवार, नाशिक, महाराष्ट्र-

सौ. प्रिया संतोष कांचनल्ली, फ्लंट क्र. एफएफ३, सदाशिव प्लाझा, विंग ए, ५वा मजला, फोंडा, उत्तर गोवा-४०३४०१. श्री. उमाकांत प्रभाकर कांचनल्ली(सहकर्जदार) प्लॉट क्र. १९०, परवार संकुल माधव को-ऑप. सोसा., हनुमान मंदिर समोर, चाणक्य नगर, महोदय/महोदया.

संदर्भ. : आमच्या मालाड पूर्व शाखेकडील पतुसुविधा.

१. आम्ही विविध पत सुविधांची मंजुरी व मंजुरीच्या चा संदर्भ देतो. वरील मंजुरीप्रमाणे तुम्ही येथे ह्यानंतर उद्धेख केल्याप्रमाणे तारण पुरविल्यानंतर पत सुविधा घेऊन त्यांचा उपयोग करण्यास सुरुवात केली. विविध कर्ज/पतसुविधामधील सध्याची थकबाकी आणि अशा दायित्वासाठी बनविलेले तारण हितसंबंध खालीलप्रमाणे:

, ,				
सुविधेचे स्वरूप आणि प्रकार	मर्यादा	व्याजाचा दर	३०.०१.२०२४ रोजीस थकबाकी (३०.०१.२०२४ पर्यंत व्याजासह) आणि त्यावरील पुढील व्याज आणि इतर प्रभार	
मुदत कर्ज (हाऊसिंग लोन)	रु. २९,३०,०००/ <b>-</b>	१०.१०%	रु. ३४,८५,२६९.५७	
मुदत कर्ज (एचएल-टॉप अप)	रु. ७,५०,०००/-	१०.८५%	रु. ८,७२,२५४.४१	
			४३,७५,५२३.९८	

**तारण करारासह तारणांचे संक्षिप्त वर्णन:** गोवा राज्यातील नॉर्थ गोव्याच्या फोंडाचा तालुका आणि उपजिल्ह्याच्या फोंडा नगरपरिषदेची आधिकारिता आणि क्षेत्रातील फोंड येथे स्थित फिकरबागा अशा ज्ञात मिळकतीच्या प्लॉट बी मध्ये स्थित सदाशिव प्लाझा अशा ज्ञात इमारतीमधील १५७.९६ चौ.मीटर्सचे बिल्टअप क्षेत्र ५व्या आणि ६व्या मजल्यावर स्थित एफएफ-३ धारक ड्युप्लेक्स फ्लॅटचे समतुल्य गहाण आणि जो आता फ्लॅट क्र. एफएफ-३ वेगळा करण्यात आला आणि युनिट खालीलप्रमाणे सीमाबध्दः उत्तर द्वारे: लिपट, सामायिक पॅसेज आणि फ्लॅट क्र. एफएफ-४. दक्षिण द्वारे: ग्राऊंड लेवल येथील सदर इमारतीसाठी सेट बँक , पूर्व द्वारे: ड्युप्लेक्स फ्लॅट क्र. एफएफ-५, पश्चिम द्वारे: ग्राऊंड लेवल येथील सदर

(गहाण मिळकतीकरिता फोंडा येथील गहाण मिळकत- वर नमुद नुसार)

२) दिनांक २७.०४.२०१८ आणि ०३.०५.२०१८ रोजीच्या कर्जाच्या पोचपावतीच्या पत्रामध्ये तुम्ही २७.०४.२०२८ रोजीस **रु. २९.३० लाख** आणि २७.०४.२०२८ रोजीस **रु. ७.३० लाख** रकमेच्या तुमच्या दायित्वाची पोचपावती बँकेला दिली आहे. वरील उल्लेखित थकबाकी मध्ये ३०.०१.२०२४ पर्यंत पुढे काढलेले पैसे आणि व्याजाचा समावेश आहे. खात्यामध्ये खर्ची टाकलेले इतर प्रभार रु. शून्य. ३) तुम्हाला माहिती आहे की, तुम्ही **ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, २०२२** मध्ये वरील कर्ज/थकबाकीवरील व्याज अदा करण्यात कसूर केली आहे व तुम्ही दिनांक २७.१०.२०२२ (होम लोन) आणि ०२.११.२०२२ (टॉप अप लोन) रोजी व त्यानंतर प्रदानासाठी थकीत बनलेल्या मदत कर्ज/मागणी कर्जाच्या हप्त्याच्या प्रदानामध्ये देखील कसूरवार ठरले आहात. ४) तुम्ही केलेल्या कसुरीच्या परिणामी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देश आणि मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे २५.०१.२०२३ रोजीस तुमच्या कर्ज खात्याचे वर्गीकरण नॉन-परफॉर्मिंग ॲसेट असे करण्यात आले. आम्ही वारंवार विनत्या आणि मागण्या करूनही तुम्ही त्यावरील व्याजासह थकीत कर्जाची परतफेड केलेली नाही. ५) वरील परिच्छेद १ मध्ये वर्णन केलेल्या वेगवेगठचा तारणांनी रितसर सुरक्षित केलेल्या पत सुविधांच्या संबंधात तुमचे दायित्व निभावण्यातील तुमची असमर्थता आणि तुमच्या खात्याचे नॉन-परफॉर्मिंग ॲसेट म्हणून केलेले वर्गीकरण ध्यानात घेऊन, आम्ही याद्वारे तुम्हाला सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३ च्या पोट-कलम (२) अन्वये तम्हाला सचना देत आहोत आणि तम्हाला ह्या सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात वरील परिच्छेद १ मध्ये दिल्याप्रमाणे रु. ४३,५७,५२३.९८ अशा एकूण रकमेचे बँकेप्रती तुमचे संपूर्ण दायित्व प्रदान करण्यास सांगत आहोत. आम्ही पुढे तुम्हाला सूचना देतो की, प्रदानाच्या तारखेपर्यंतच्या व्याजासह वरील रकमेचे प्रदान करण्यात तुम्ही कसूर केल्यास, आम्ही सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोट–कलम (४) अन्वये सर्व किंवा कोणतेही अधिकार वापरण्यास मोकळे असू, ह्याची कृपया नोंद घ्यावी. ६) कृपया ध्यानात ठेवावे की, संपूर्ण प्रदान होईपर्यंत प्रत्येक पत सुविधेसाठी वरील परिच्छेद १ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या दराने व्याजाचे उपार्जन सुरू राहील. ७) आम्ही तुमचे लक्ष सदर ॲक्टच्या पोट-कलम १३ कडे वेधत आहोत. ज्यानुसार तुम्हाला आमची लेखी पूर्वपरवानगी घेतल्याखेरीज विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे (नियमित कामकाजाव्यतिरिक्त अन्य मार्गाने) वरील परिच्छेद १ मध्ये उल्लेख केलेल्या कोणत्याही तारण मत्तेचे हस्तांतरण करण्यास प्रतिबंध केला आहे. आम्ही पुढे हेही कळवतो की, सदर ॲक्टच्या कलम १३(१३) मधील वरील तरतुर्दीचे पालन न करणे हा ॲक्टच्या कलम २९ अन्वये दंडनीय अपराध आहे. ८) आम्ही पढे तुमचे लक्ष सदरह अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे, ज्यानुसार तुम्ही खाजगीरित्या/प्रस्ताव/निविदा मागवून/जाहीर लिलावासाठी सूचना प्रकाशनाच्या तारखेपूर्वी कोणत्याही वेळी थकबाकीसह एकत्रित बँकेने केलेला सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्चाची रक्कम तुम्ही भरणा केलीत तर तारण मत्ता विमोचित करू शकता. कृपया नोंद घ्यावी की, वरील नुसार सूचना प्रकाशित केल्यानंतर तारण मत्ता विमोचित करण्याचा तुम्हाला हक्क राहणार नाही. ९) कृपया ध्यानात ठेवावे की, ही मागणी सूचना, आम्हाला येणे असलेल्या रकमांच्या संबंधात पुढील मागण्या करण्याच्या अधिकारापुरत्या मर्यादित न राहता, त्याच्याहीसहीत असलेल्या उपाययोजना किंवा अन्य कोणत्याही अधिकारांना बाधा येऊ न देता दिली आहे व असे अधिकार त्यागले असे समजू प्राधिकत अधिकारी

इंडो अमाइन्स लिमिटेड करिता चंदनसिंग जुनेजा

१२७८८८

सोमवार, १८ मार्च, २०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता (भाप्रवे)

बुधवार, २० मार्च, २०२४ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता. (भाप्रवे)

इंडो अमाईन्स लिमिटेडच्याइक्विटीभागधारकांच्या बैठकीसाठी अध्यक्ष नियुक्त

दिनांक: १८/०२/२०२४

बँक ऑफ बडोटा

मुंबई ४०००१९ च्या भांडवलामधील क्र. १५२९ (०१ शेअर) धारक हरवलेल्या शेअ णपत्राच्या ऐवजी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्यासाठी सोसायटीला त्यांची . पत्नी श्रीम. मिनल के. साठ्ये यांनी विनंती केली आहे.

नोसायटी याद्वारे प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्याच्या विरोधात जनतेच्य तभासदांकडून हरकती/दावे मागवित आहे. रानाराचनकरून रूपना पूपन नामाचा जाह. सदर सूचना प्रसिद्धीपासून १५ दिवसात कोणताही दावा किवा हरकत प्राप्त न झाल्यास सोसायटीच्या उपविधीमध्ये दिल्यानुसार तिच्या सभासदांच्या दावेदारांना प्रतिलिपी शेअर माणपत्र जारी करण्याच्या विनंती सहकृती करण्यासाठी मुक्त राहील, जी सदर सूचनेचा कालावधी समाप्त होईपर्यंत सदर सूचनेच्या तारखेपासून मंगळवार, गुरूवार आणि शनिवारी सायं. ६.०० ते रात्रो ८.०० दरम्यान सोसायटीचे कार्यालय सचिवांकडे हरकसदार दावेदरांच्या निरिक्षणासाठी उपलब्ध आहे.

ठिकाण : मुंबई, दिनांक : १९.०२.२०२४ सही/ – सन्मा सचिव, च्या वतीने आणि करिता

दि दक्षिणी ब्राम्हीण को-ऑप.हाऊंसिग सोसायटी लि

दि दक्षिणी ब्राम्हीण को- ऑपरेटिव्ह हाऊ. सोसायटी लि

तेचे सभासद श्री. केशव एम. साठ्ये (मयत सभासद) यांना जारी कलेले दि दक्षिणी ब्राम्ही को-ऑपरेटिव्ह हाऊंसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र. ७, के. ए. सुब्रमनियम रोड, मांटुगा

कर्ज वसुली न्यायाधिकरण - १ मुंबई (भारत सरकार, वित्त मंत्रालय)

२रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४००००५ (५वा मजला, सिंदिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१) ओ. ए. क्र. ३०३ सन २०२२

परि - १३ स्टेट बँक ऑफ इंडिया ...अर्जदार विरुद्ध

श्री. विकास गोदारा. प्रोपा. मे. इंटरफेस एक्सिम आणि अन्य ...प्रतिवादी

प्रतिवादी क्र. १ श्री. विकास गोदारा प्रोप्रा. मे. इंटरफेस एक्झिम बंगला क्र. ११, पवई विहार, आदि शंकराचार्य मार्ग, पवई, मुंबई-४०००७६. येथे सुद्धाः फ्लॅट क्र. ६०१, ६वा मजला, श्री साईराज सीएचएस लि., गोल्ड क्रेस्ट

शाळेजवळ, वाशी, नवी मुंबई, ठाणे-४००७०३. मे. इंटरफेस एक्झिम प्रोप्रा. श्री. विकास गोदारा बंगला क्र. ११, पवई विहार, आदि शंकराचार्य मार्ग, पवई, मुंबई-४०००७६. येथे सुद्धाः फ्लॅट क्र. ६०१, ६वा मजला, श्री साईराज सीएचएँस लि., गोल्ड क्रेस्ट

शाळेजवळ, वाशी, नवी मुंबई, ठाणे-४००७०३ बंगला क्र. ११, पवई विहार, आदि शंकराचार्य मार्ग, पवई, मुंबई-४०००७६. येथे

सुद्धाः फ्लॅट क्र. ६०१, ६वा मजला, श्री साईराज सीएचएस लि., गोल्ड क्रेस्ट शाळेजवळ, वाशी, नवी मुंबई, ठाणे-४००७०३ श्री. राज सुबोध सिंघानिया ए/७०६, विनी गार्डन बिल्डिंग क्र. १, ७वा मजला, मंडपेश्वर रोड, जेबीसीएन

इंटरनॅशनल शाळा, बोरिवली पश्चिम, मुंबई ४००१०३, येथे सुद्धा फ्लॅट क्र. १७, १३वा मजला, बी विंग, गोल्डन हाईट्स बी सीएचएसएल., एफ.पी. क्र. ७०७ टीपीएस खत, जुना शिवकी पार्क टेलिफोन एक्सचेंज समोर, हरिशचंद्र पाटिल मार्ग

आणि अनंत पार्टिल मार्ग चे जंक्शन, दादर पश्चिम, मुंबई ४०००२८.

ज्याअर्थी, ओए/३०३/२०२२ नामदार पिठासन अधिकारी/प्रबंधकांसमोर २९/११/२०२३ रोजी सूचीबद्ध केला होता.

ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ७,०५,८५,१२१.२८/ – च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओए) समन्स/सूचना जारी केली. ३. ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्स/सचनेची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि

ज्याअर्थी सन्माननिय न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज समत करण्यात आला आहे. ४. ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात

(i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे दाखविण्यासाठी:

(ii) मूळ अर्जाच्या अनु क्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; (iii) मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ

अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आल (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या

(v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या

रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्य तुम्हाला २२/०३/२०२४ **रोजी दुपारी १२:०० वा**. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत

ाझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या ८ फेब्रुवारी, २०२४ रोजी दिले. सही/-



आणि

(i) जेडी ऑर्गोकेम लिमिटेड (''जेडीओएल'' किंवा ''हस्तांतरिती कंपनी'' योजनेच्या

याचिककर्ती कंपन्यांची तपशील: जयसिंथ डायस्टफ (इंडिया) लिमिटेड कंपनी अधिनियम, १९५६ च्या तरतुदींन्वये स्थापित एक पब्लिक लिमिटेड कंपनी आणि जीचे नोंदणीकृत कार्यालय आहे - ३०१, सुमेर केंद्र, पी. बी. मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०१८ सीआयएन: एल२४११४एमएच१९८५पीएलसी०३५५६४ ...पहिली याचिकाकर्ती कंपनी

...दुसरी याचिकाकर्ती कंपनी

सीआयएन: एल२४१००एमएच१९७३पीटीसी०१६९०८